

दोन किंवा अधिक पदांवरील नियुक्तीच्या  
कालावधीतील अतिरिक्त वेतन / विशेष  
वेतनाच्या दरात सुधारणा करणे.

## महाराष्ट्रशासन

### वित्त विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: : वेतन-१३११/प्र.क्र.१७ /सेवा-३

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: २८/८/२०१३.

### वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक:वेतन १३९०/प्र.क्र.२/९०/सेवा ८,दि.१० मे,१९९०
- २) शासन निर्णय क्रमांक:वेतन १३९०/प्र.क्र.६५/९०/सेवा-३,दमिफ्र ४ डिसेंबर,१९९०
- ३) शासन निर्णय क्रमांक:वेतन१४९१/ प्र.क्र.१२८/९१/सेवा-३, दिनांक २९ मार्च,१९९४
- ४) शासन निर्णय क्रमांक:असंक १००१/ प्र.क्र.२९/२००१/ वित्तीय सुधारणा  
दि.१० सप्टेंबर,२००१
- ५) शासन निर्णय क्रमांक:वेतन २०००/प्र.क्र.५/सेवा-३ दिनांक २३ मे,२००६
- ६) शासन निर्णय क्रमांक:वेपुर १२०९/ प्र.क्र.२७/ सेवा ९ दिनांक २२ एप्रिल,२००९
- ७) शासन निर्णय क्रमांक:वेतन १३११/ प्र.क्र.१७/ सेवा-३ दिनांक २७ डिसेंबर,२०११

### शासन शुध्दीपत्रक -

१. उपरोक्त संदर्भांकित क्र.७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.१ मधील (अ) महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम,१९८१ च्या नियम ५६ नुसार, शासकीय कर्मचाऱ्याकडे स्वतःच्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्यास,अशा दुसऱ्या पदाकरीता यापुढे त्या पदाच्या संभाव्य वेतनाच्या ५टक्के दराने, परंतु दरमहा रू.१५००/- एवढ्या कमाल मर्यादेपर्यंत, अतिरिक्त वेतन / विशेष वेतन अनुज्ञेय राहिल अशी तरतूद आहे त्या ऐवजी महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम,१९८१ च्या नियम ५६ नुसार, शासकीय कर्मचाऱ्याकडे स्वतःच्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्यास,अशा दुसऱ्या पदाकरीता यापुढे त्या पदाच्या मूळ वेतनाच्या (पे बँड मधील वेतन अधिक ग्रेड पे) ५ टक्के एवढ्या दराने अतिरिक्त वेतन / विशेष वेतन अनुज्ञेय राहिल.

ब) या आदेशातील तरतूदीनुसार सुधारित दराने विशेष वेतन हे दि.१/१/२०१२ पासून देय होईल.दि.१/१/२००६ ते दि.३१/१२/२०११ पर्यंत उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णय वित्त विभाग दि.२३/५/२००६ मधील तरतूदीनुसार अतिरिक्त कार्यभाराचे विशेष वेतन हे पाचव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीनुसार अनुज्ञेय होईल.

२. सदर शुध्दीपत्रक शासन मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०८२७१५३०१४०५०५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्री.दे.लोंढे)

अवर सचिव ,महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) मा.उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ४) सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ५) सर्व विधानमंडळ सदस्य
- ६) मंत्रालयीन सर्व विभाग
- ७) सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय,मुंबई.
- ८) # प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.

- ९) # प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- १०) # सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- ११) # सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- १२) # प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- १३) # आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)
- १४) # सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.
- १५) # प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद.
- १६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.
- १७) सर्व विभागीय आयुक्त.
- १८) महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- १९) महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
- २०) महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
- २१) महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
- २२) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- २३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- २४) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
- २५) उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई /पुणे/ नागपूर/ औरंगाबाद  
/नाशिक/ अमरावती.
- २६) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- २७) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- २८) लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.
- २९) वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ३०) सामान्य प्रशासन विभाग कार्यासन ९ व १२, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ३१) निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-३)

# पत्राने